

राज्यातील जिल्हा परिषदांतील कंत्राटी
ग्रामसेवकांचा कंत्राटी कालावधी पूर्ण
झाल्यानंतर त्यांना ग्रामसेवकांच्या नियमित
पदावर नियुक्ती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्र.एपिटी २००९/प्र.क्र.३५७/आस्था ८,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : १ जानेवारी २०१०.

- संदर्भ :- १) शासन पत्र क्र.ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.नियुक्ती १०९६/
प्र.क्र.३५५७/ १४, दिनांक ३१/५/२०००.
२) शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.एपिटी
१०००/ प्र.क्र.२७२/ १३, दिनांक ६ जून, २००१.
३) शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.एपिटी
२००५/ प्र.क्र.२२९/ आस्था-८, दि.२०/४/२००६.

प्रस्तावना :

या विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये
ग्रामसेवकांची रिक्त होणारी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
त्याअनुषंगाने संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये राज्यातील ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने
भरण्यासाठी अटी व शर्ती ठरविण्यात आल्या. त्यासंदर्भात संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये
कंत्राटी ग्रामसेवकांचा कंत्राटी कालावधी ३ वर्षांचा करण्यात आला व ३ वर्षांचा कंत्राटी
कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर लेखी परिक्षा न घेता मंजूर पदांच्या
उपलब्धतेनुसार सेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु राज्यातील काही जिल्हा
परिषदांमध्ये कंत्राटी ग्रामसेवकाने ३ वर्षांचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण
केल्यानंतरही त्यांना नियमित पदावर सामावून घेण्यात आलेले नाही असे शासनाच्या निदर्शनास
आलेले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत
आहेत.

शासन परिपत्रक :

कंत्राटी ग्रामसेवकांनी ३ वर्षांचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर
लेखी परिक्षा न घेता (सेवेत आल्यानंतर प्रत्येक कर्मचा-यासाठी सेवाप्रवेशोत्तर परिक्षा सक्तीची
असल्याने) मंजूर पदांच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या सेवा नियमित करण्याच्या तरतुदीनुसार ती

कार्यवाही ३ महिन्यात पूर्ण न केल्यास त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

२. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९६८ नुसार जिल्हा परिषदेच्या गट "क" व "ड" कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक शासनाचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आले असल्याने त्यांनी उपरोक्त विषयी संनियंत्रण करून याबाबतच्या तक्रारींच्या नियमानुसार त्यांचे स्तरावर निपटारा करावा.

हे शासन परिपत्रक संगणक संकेतांक क्रमांक २०१००१०२१२४३३९००१ अन्वये www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(प्रकाश हिलेकर)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) विभागीय आयुक्त, सर्व विभाग.
- २) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
- ३) निवड नस्ती / आस्था-८, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय,
मुंबई - ४०० ०३२.